

आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ
(मिहान प्रकल्प) नागपूर करिता जमीन
संपादनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी
मर्यादित यांना सहाय्यक अनुदान मंजूर करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन निर्णय, क्रमांक : एव्ही.एन.१००८/प्र.क्र.६९७/२८अ
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
दिनांक : ३१ मार्च २०१०.

- वाचा : १) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एव्ही.एन.१००१/प्र.क्र.१०५/२००१/२८अ,
दिनांक ४ जानेवारी २००२
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्रमांक : एव्ही.एन.१००५/प्र.क्र.१६६/०५/२८अ,
दिनांक २६ जून २००६
- ३) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांचे पत्र क्र.मविविकं/प्रशासन/१९९६
दिनांक ३०.१२.२००९

प्रास्ताविक :

आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ (मिहान प्रकल्प) नागपूर करिता संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक ४ जानेवारी २००२ अन्वये एकूण २५५६ हेक्टर जमीन संपादनासाठी आणि याप्रित्यर्थच्या अंदाजे रु.२०० कोटी खर्चाकरिता मान्यता दिली आहे. तसेच, संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २६ जुलै २००६ अन्वये सदर प्रकल्पासाठी १८२.४१ हेक्टर शासकीय जमीन आणि ८८५.०८ हेक्टर खाजगी जमीन म्हणजेच एकूण १०६८.२१ हेक्टर जमीन संपादित करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांना जमिन संपादनासाठी मार्च, २००९ अखेर एकूण रु.२०० कोटी सहाय्यक अनुदान मंजूर/वितरित करण्यांत आले आहे. सदर जमीन संपादनाची प्रक्रिया महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित आणि जिल्हाधिकारी, नागपूर यांचेमार्फत सुरु आहे. जमीन संपादनाच्या विहित प्रकियेमुळे जमीन संपादनाच्या खर्चामध्ये वाढ झाली असून, यासंदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांनी संदर्भाधीन दिनांक ३०.१२.२००९ च्या पत्रान्वये अतिरिक्त अनुदान मंजूर करण्याबाबत प्रस्तावित केले आहे.

शासन निर्णय -

२. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित, मुंबई यांना सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षी आंतरराष्ट्रीय प्रवासी व माल वाहतूक हब विमानतळ (मिहान प्रकल्प) नागपूर करिता जमीन संपादनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित यांना एकूण रु.४०,४३,८१,०००/- (रुपये चाळीस कोटी त्रेचाळीस लक्ष ऐक्याऐंशी हजार फक्त) सहाय्यक अनुदान मंजूर करण्यासाठी शासन मान्यता देत आहे.

३. याप्रित्यर्थ सहाय्यक संचालक, विमानचालन संचालनालय, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून आणि संचालक, विमानचालन संचालनालय, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. त्याप्रित्यर्थचा चालू आर्थिक वर्षातील खर्च खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षाखालील मंजूर तरतुदीतून भागवावा आणि त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. तसेच, हा खर्च मासिक संगणक वितरणप्रणालीच्या अधीन राहून करण्यात यावा. खर्चाचा मासिक प्रगती अहवाल आणि मंजूर तरतुदीमधून करण्यात आलेल्या खर्चाचा अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई यांच्या कार्यालयाशी आहरण व संवितरण अधिकारी यांनी घातलेल्या ताळमेळाचा मासिक अहवाल दरमहा १५ तारखेपर्यंत शासनास आणि महालेखापालांना सादर करावा.

मागणी क्रमांक	प्रधानशीर्ष / गौणशीर्ष	रक्कम रुपये
ए-७	३०५३-नागरी विमानचालन १९० - सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमांना सहाय्य - राज्य योजना (००)(०२) महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस विमानतळाच्या विकासाकरिता सहाय्यक अनुदान ३१ सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)(३०५३ ०१६४)	रु.४०,४३,८१,०००/- (रुपये चाळीस कोटी त्रेचाळीस लक्ष ऐक्याऐंशी हजार फक्त)

५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र२३४/व्यय-४ दिनांक ३१ मार्च,२०१० अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 2010040114503400|असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

अ. वि. अंभारे

(अं. वि. अंभारे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित, ८ वा

मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई

संचालक/सहायक संचालक, विमान चालन संचालनालय, हॅंगर क्र. ६, जुहू विमानतळ, मुंबई

महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर,

निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

वित्त विभाग, का.-अर्थसंकल्प-१४/ व्यय-४, मंत्रालय, मुंबई,

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,

उपसचिव(विमान चालन), सा.प्र.विभाग, मंत्रालय, मुंबई

जिल्हाधिकारी, नागपूर

कक्ष अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग, का.क्र.२५, मंत्रालय, मुंबई ३२,

निवड नस्ती.